# Prozone Realty Limited

(Formerly known as 'Prozone Intu Properties Limited' till 24th May 2023)

Dated: 7th September 2024

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza

Bandra Kurla Complex, Bandra (E)

Mumbai 400 051

Scrip: PROZONER

**BSE** Limited

Listing Department

P.J. Towers, Dalal Street, Fort

Mumbai 400 001

Scrip: 534675

Subject: Newspaper Advertisements of 17th AGM to be held on 30th September 2024 through VC/OAVM and e-voting information.

Dear Sir.

Pursuant to Regulations 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published today, i.e., on 7th September 2024, informing the Shareholders about the 17th (Seventeenth) Annual General Meeting of the Company to be held on Monday, September 30, 2024 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing or Other Audio Visual Means, in compliance with the General circular no. 09/2023 dated 25th September 2023 and other Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") from time to time, and Circular No. SEBI/HO/ CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") ("the Circulars")

The advertisement has been published in the following newspapers:

1. Financial Express

: In English language, Nationwide

2. Mumbai Lakshadeep

: In Marathi language, Regional newspaper

The newspaper advertisements may also be accessed on the website of the Company, viz., www.prozonerealty.com

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For Prozone Realty Limited

Ajayendra Pratap Jain

CS and Chief Compliance Officer

Enclosed as above

# **FINANCIAL EXPRESS**

QVC EXPORTS LIMITED Registered Office- 770 Anandapur South City Business Park, 6th Floor, Room No-611, E.M. Byepass, E.K.T, Kolkata, Kolkata, West Bengal, India, 700107 Corporate Office-2nd-Fr. 6 Southern Avenue, Kalighat, Kolkata, West Bengal, India,700026 Website-www.qvcgroup.com E-mail-cs@qvcgroup.com CIN- U27109WB2005PLC104672

NOTICE OF THE 19TH ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION** 

Notice is hereby given that 19th Annual General Meeting ("AGM") of QVC Exports Limited ('the Company") for the Financial Year 2023-24 is scheduled to be held on Monday, 30th September, 2024 at 1.00 p.m. through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice convening the AGM ("the Notice"), in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (LODR) Regulations, 2015 along with applicable circulars on the matter issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI). Members are requested to go through the Notice of AGM carefully particularly instructions given therein for attending AGM and matters associated therewith.

In compliance with the above MCA and SEBI circulars, the dispatch of electronic copies of Notice of the 19th AGM along with the Annual Report for Financial Year 2023-24 has been completed on 6th September, 2024 to those Members whose email addresses are registered with the Company / Depository Participants for communication purpose.

Notice of the 19th AGM along with Annual Report for Financial Year 2023-24 is also be available on the Company's website at www.qvcgroup.com, website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of Central Depository Services (India) Limited ('CDSL") at www.evotingindia.com

The Company is pleased to provide to all its members holding shares as on the cut-off date i.e., Monday, 23rd September, 2024 with the facility to exercise their right to vote by electronic means ('remote e-voting and e-voting during the AGM) provided by CDSL to transact businesses as set out in the Notice of AGM. The detailed manner for participating through remote e-voting facility and e-voting during the AGM is given in AGM Notice. The remote e-voting period will commence on Friday, 27th September, 2024 (9:00 am) and ends on Sunday, 29th September, 2024 (5:00 pm). The remote voting module shall be disabled thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

Pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 read with Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Shareholders may note that the Register of Members of the Company will remain closed from 24th September, 2024 to 30th September, 2024 (both days inclusive) for the purpose of 19th AGM of the Company. Any person who become member after dispatch of the Notice of the 19th AGM and holding shares as on the cut-off date i.e., 23rd September, 2024 may obtain the User ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or Company/RTA. However, if he/she is already registered with CDSL for remote e-voting, then he/she can use his/her existing user id and password to cast the votes.

The Company has opted to provide e-voting during the AGM which is integrated with the VC/OAVM platform, and no separate login id is required for the same. Members who had cast their vote by remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM. Those Members attending the AGM and who have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to e-vote during the AGM.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911 or contact the Registrar and Transfer Agent / CDSL as under:

Cameo Corporate Services Limited Subramanian Building No. 1 Club House Road, Chennai – 600 002 Tel: (44) 2846 0390/1989 Email: investor@cameoindia.com

Central Depository Services (India) Limited Marathon Futurex, A Wing, 25th Floor, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 Toll free No.: 1800 21 09911 Email: helpdesk.evoting@cdslindia.com

The E-voting Results along with Scrutinizers Report shall be available at the websites of the Company, NSE and CDSL respectively. For QVC Exports Limited

Sd/-Khushboo Singh Date: 6th September, 2024 Company Secretary

Date: 04.09.2024

# PROZONE REALTY LIMITED

(Formerly known as PROZONE INTU PROPERTIES LIMITED) Registered Office: Unit-A, 2nd Floor, Hotel Sahara Star, Opposite Domestic Airport, Vile Parle (East), Mumbai 400 099 CIN: L45200MH2007PLC174147 Website: www.prozonerealty.com. Email Id: investorservice@prozonerealty.com Tel: 022 - 6823 9000/9001

NOTICE TO THE MEMBERS OF THE 17th ANNUAL GENERAL MEETING OF NOTICE is hereby given that the Seventeenth (17\*) Annual General Meeting (AGM) of

the Company will be held on Monday 30th September 2024 at 3.00 pm (IST) through Video Conference ("VC") /Other Audio-Visual Means ("OAVM") (hereinafter referred to as "electronic mode") to transact the business as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

The AGM will be convened in compliance with applicable provisions of the Companies Act 2013 and Rules made thereunder ("Act"); provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and provisions of General circular no. 09/2023 dated 25". September 2023 and other Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") from time to time, and Circular No. SEBI/HO/ CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5" January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") ("the Circulars")

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2023-24 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the abovementioned Circulars, Members may note that the Notice of AGM and Annual Report for the financial year 2023-24 will also be available on the Company's website www.prozonerealty.com; website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com; website of the Company's Registrar & Transfer Agent (RTA) at instavote.linkintime.co.in. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, for Members who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company, the Company is providing the facility of casting their vote through remote e-voting prior to the AGM or through the e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure/manner for remote e-voting/e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM.

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email address.

The RTA shall provide the login credentials for e-voting to the abovementioned shareholders, subject to receipt of the required documents and information from the

Further upon receipt of request from the Shareholders on the Company's investor ID i.e. investorservice@prozonerealty.com for Notice of AGM and Annual report, the Company shall arrange to provide the same to the Shareholders.

In case you have any issue or queries regarding remote e-voting / e-voting at the AGM, the shareholders may contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President at email id enotices@linkintime.co.in or telephone no. +91 22 49186000.

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and it is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circular.

For Prozone Realty Limited

Date: 06th September 2024 Place: Mumbai

the Businesses as set out in the Notice.

Ajayendra P. Jain CS & Chief Compliance Officer

### **EITA INDIA LIMITED** CIN: L51109WB1983PLC035969

Regd. Office: 20-B, Abdul Hamid Street, 4th Floor, Kolkata-700 069,

E-mail: eita.cal@eitain.com, Website: www.eitain.com

office of the Company at 20B, Abdul Hamid Street, 4th Floor, Kolkata – 700 069 to transact

# Phone: 033-22483203

NOTICE Notice is hereby given that 42nd Annual General Meeting (AGM) of the Members of EITA India Limited will be held on Monday, 30th September, 2024 at 2.30 P.M. at the registered

In compliance with relevant Circulars, Notice of Annual General Meeting along with instructions for remote e-voting and voting at the AGM, Attendance Slip, Proxy Form & Annual Report for the financial year ended 31st March, 2024 has been sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company. The said documents are also available on the Company website at www.eitain.com & CDSL website at www.evotingindia.com.

In this regard, Members whose Email Ids for communication are not registered with the Company /RTA/DP are requested to update the same by following instructions set out

a) Members holding share in demat mode are requested to update their email id, Mobile Nos. Bank Account details and other details with the relevant DPs.

b) Members holding share in physical mode are requested to send a request letter along with the Form ISR 1 mentioning name, folio no., mobile no., email address, number of shares, held & complete postal address along with scanned copy of Share Certificate (both sides), self-attested scanned copy of PAN Card, self-attested scanned copy of Address proof (Aadhaar Card/Passport/Voter ID/Bank Passbook Particulars/Driving license/Electricity Bill/Telephone Bill) in support of the postal addresses of the Members as registered against their shareholdings, to the Company's RTA, Niche Technologies Pvt. Ltd. on their Email at nichetechpl@nichetechpl.com or Company at eita.cal@eitain.com

Notice is hereby further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and regulation 42 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, the share transfer books and Register of Members shall remain closed from 24th September, 2024 to 30th September, 2024 (both days inclusive) for the purpose of 42nd Annual General Meeting (AGM) of the Company.

The business at the AGM may be transacted through voting by electronic means. The remote e-voting period begins on 27th September, 2024 at 9.00 A.M. (IST) and ends on 29th September, 2024 at 5.00 P.M. (IST). During this period shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialization form, as on the cut-off date 23rd September, 2024, may cast their vote electronically. The remote e-voting shall not be allowed beyond said date and time. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID and any person who acquired shares and became member after dispatch of Notice of 42nd AGM and holds shares as on the cut-off date, may obtain login ID and password for remote e-voting by sending a request to the Company's RTA at nichetechpl@nichetechpl.com. Members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting can exercise their right at the venue of the meeting through ballot paper. However, in case vote already casted through remote e-

voting shall prevail. For any queries regarding e-voting, members may write to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager (CDSL), Central Depository Services (India) Ltd., A Wing. 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai – 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800225533 or contact the Company at eita.cal@eitain.com/blsharma@eitain.com or over phone at 033-22483203.

Place: Kolkata

Date: 06.09.2024

By order of the Board For EITA India Limited Company Secretary

Place: Mumbai

Date: 7th September 2024

### SECUR INDUSTRIES LIMITED Regd Off: Off. No. 707, Seventh Floor, Devika Tower, Chander Nagar. Ghaziabad, Uttar Pradesh, India, 201011,

CIN: U74120UP1989PLC019383 Email: agar.bol.net.in@gmail.com, Contact: 0120-4107504 NOTICE OF 35th ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING INFORMATION

AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the 35th Annual General Meeting (AGM) of the members of Secur Industries Limited (Company) will be held on Saturday, 28th September, 2024 at 04:00 P.M. IST through video conference. (VC)/ other audio video means (OAVM), to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rules framed thereunder read with General Circular 2/2022 and 19/2021 dated 05.05.2022 & 08.12.2021 respectively and other circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars").

Electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the financial year ended March 31, 2024 of the Company shall be sent to all the members; as on the cut-off date i.e. 21st September, 2024, whose email ids are registered with the Company/RTA/Depositor participant(s). Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the 35th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars. The Notice and the Annual Report will also be available and can be downloaded from the website of the Company www.securindustriesItd.in. The facility of casting the votes by the members ("e-voting") will be provided by Central Depository

Services (India) Limited (CDSL) and the detailed procedure for the same is provided in the Notice of the AGM. The remote e-vating period commences on 25th September, 2024 (09:0) A.M.) and end on 27th September, 2024 (05:00 P.M.). During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date! Record date i.e. 21st September, 2024, may cast their vote by remote e-voting or by e-voting at the time of AGM. Members participating through VC / OAVM shall be counted for reckoning the quorum under section 103 of the Act. Once the Member cast vote on resolution the Members shall not be allowed to change it subsequently. Members, who are holding shares in physical and their e-mail addresses are not registered with

the Company, are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Govt, document in support of the address proof of the Member as registered with the Company Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants. In case of any queries/ difficulties in registering the email address, members may write to agar.bol.net.in@gmail.com

The members who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company may contact RTA, CDSL or the Company and update their small and other details as required in point no. 4 above. Login credentials and ink to participate in remote e-voting & meeting through VC/OAVM shall be shared with such members on their email

The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from

22nd September, 2024 to 28th September, 2024 (both days inclusive) The Notice of AGM and Annual Report for the financial year 2023-24 will be sent to members in accordance with the applicable provisions in due course

> For Secur Industries Limited Ashutosh Agrawal Managing Director DIN: 00421089

## Shanti Overseas (India) Limited

Place: Ghaziabad, UP

Date: 06.09.2024

CIN: L74110MP2011PLC025807 Registered Office: 203, 2nd Floor, N.M. Verge, 8/5 Yeshwant Niwas Road, Indore (M.P.)-452003 Tel: +91-731-4020586, +91-731-4020587 Email: cs@shantioverseas.com Website: www.shantioverseas.com

NOTICE is hereby given that the 13th Annual General Meeting (AGM) of M/s. Shanti Overseas (India) Limited ('the Company') is scheduled to be held on Monday, the 30° day of September, 2024 at 12:30 p.m. at Registered Office of the Company at 203, 2" Floor, N.M. Verge, 8/5 Yeshwant Niwas Road, Indore (M.P.) - 452003 to transact the businesses as set out in the Notice of the Annual General Meeting.

In compliance with the relevant circular, the notice of 13th AGM and Annual Report for the F.Y. 2023-24 have been sent only through electronic mode on 06\* September, 2024 to the Members whose Email addresses are registered with the Company/ Depository Participants (DPs). Members may note that the Notice and Annual Report are also available on the Company's website at www.shantioverseas.com, RTA's website at https://instavote.linkintime.co.in and Stock Exchange's website i.e. NSE Limited at www.nseindia.com.

fursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its nembers, the facility to exercise their right to vote at the 13" Annual General Meeting by electronic neans ("Remote e-voting"). The business may also be transacted through voting by electronic means. The Remote E-voting period will commence on Friday, 27th September, 2024 at 09:00 a.m. and will

05:00 p.m. on 29th September, 2024. The members can opt for only one mode of voting, i.e., either by e-voting or the poll facility available at the venue of the meeting. Members can exercise their option to vote either through remote e-voting or the poll facility available at the venue. If a Member has opted for remote e-voting prior to the AGM, member may attend the AGM, but shall not be entitled to cast vote again during the AGM. Those members who would be

end on Sunday, 29th September, 2024 at 05:00 p.m. Remote e-voting shall not be allowed beyond

eligible to vote during the AGM. Members who have not yet registered E-mail address are requested to register the same with their DPs in case the shares held by them in dematerialized form and with Company /RTA in case the shares are held by them in physical Form. The voting rights of members shall be in proportion to their shares. held in the paid-up share capital of the Company as on 23th September, 2024 (Cut-off date).

present at the AGM and had not cast their vote on resolutions through Remote e-voting, shall be

The Persons who have acquired shares and become members after the dispatch of Notice and holding shares as on cut-off date i.e. 23th September, 2024 may obtain the login ID and password by sending a request with details at mt.helpdesk@linkintime.co.in. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners

maintained by their depositories as on the cut-off date i.e. 23rd September, 2024 shall only be entitled to avail the facility of remote e-voting or voting during the General Meeting. Members may kindly refer to the detailed procedure and guidelines given in the Notice of the AGM to

In case of any queries/issues, you may refer to Frequently Asked Questions ('FAQs') and Instavote e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in. or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: Tel: 022 -4918 6000.

Pursuant to the provisions of section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the register of members and share transfer books will be closed from 23" September, 2024 to 30" September, 2024 (both days inclusive).

For Shanti Overseas (India) Limited

Ayush Kacholia

DIN: 03096933

Managing Director

Place: Indore Date: 06/09/2024

KONARK SYNTHETIC LIMITED

CIN: L17200MH1984PLC033451 Building No.7, Mittal Industrial Estate, Andheri Kurla Road, Sakinaka, Andheri (East), Mumbai - 400059. Tel: 022-4089 6300; Fax: 022-4089 6322; Email: info@konarkgroup.co.in;

NOTICE OF 4014 ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies

Website: www.konarkgroup.co.in

(Management and Administration) Rules, 2014, as amended, the notice is hereby given that: The 40th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Monday, the

30" September, 2024 at 3.30 p.m. at the Registered Office of the Company at Building No.7, Mittal Industrial Estate, Andheri Kurla Road, Sakinaka, Mumbai-400 059 to transact the business as set out in the Notice of AGM dated 4th September, 2024; In compliance with the applicable circulars the Notice convening the AGM along with Annual Report for the year ended 31" March, 2024 has been sent to all the members whose e-mail address are

registered with the Company / Depository Participant(s). The dispatch of Notice and Annual

Report is completed on Friday, 6th September, 2024. The aforementioned documents will also

be available on the Company's website at https://konarkgroup.co.in/annual-reports/ , the website of the Stock Exchange i.e, BSE Limited at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com Members holding shares as on the cut-off date i.e., Monday 23rd September, 2024 may cast their vote electronically on the Ordinary businesses as set out in the Notice of the 40th AGM through

electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL) from a place other than venue of AGM ("remote E-Voting") and through poll papers at the AGM.

. All the members are informed that:

The Ordinary businesses set out in the Notice of 40th AGM may be transacted through voting.

The remote e-voting shall commence on Friday, 27th September, 2024 at 09.00 a.m.; ii. The remote e-voting shall end on Sunday, 29th September, 2024 at 5.00 p.m.;

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is

v. Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of the 40th AGM and holding shares as of the cut-off date i.e. Monday, 23th September, 2024 may obtain the login ID and password by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com or cs@konarkgroup.co.in. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote:

Members may note that:

a) The remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;

The facility for voting through poling papers shall be made available at the AGM; The members who have cast their vote by remote e-voting facility may also attend the

AGM but shall not be entitled to cast vote again; and

d) A person whose name is recorded in the Register of Members and List of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Monday, 23rd September, 2024 only shall be entitled

www.konarkgroup.co.in and also will be informed to the Stock Exchange (BSE Limited) and

to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through polling paper;

The Board of Directors of the Company have appointed Mr. Ketan R. Shirwadkar of M/s KRS AND CO. Practicing Company Secretaries, Thane, (Mem No. A37829 and COP No. 15386) as scrutinizer to scrutinize the e-voting/ poll process in a fair and transparent manner; viii. The results of voting shall be announced by the Company on its website

CSDL: In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Help Section of https://www.evotingingia.com or call on helpdesk no. 18002005533 or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL. Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatial Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013, Phone no. 18002005533, Email ID: helpdesk.evoting@cdslindia.com who will address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write on the e-mail ID of the Company cs@konarkgroup.co.in.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Tuesday, 24th September, 2024 to Monday, 30th September, 2024 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meeting for the year ended 31st March, 2024, MEMBER ENTITLED TO ATTEND AND VOTE AT THE ANNUAL GENERAL MEETING OF THE

COMPANY IS ENTITLED TO APPOINT A PROXY TO ATTEND AND VOTE INSTEAD OF HIMSELF HERSELF AND THE PROXY NEED NOT BE A MEMBER For Konark Synthetic Limited

Mr. Shonit Dalmia Managing Director DIN: 00059650

Date: 06.09.2024

Place: Hyderabad

financialexp.epapr.in



Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: 022-3555 5000. Email: investor.relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue of duplicate certificate(s). Folio No. Name / Joint Names Shares Certificate Nos. Distinctive Nos.

From - To

From - To

i	29047308	Anant Krishna Manekar	184	66486902-902	6860075062-245
2	28377550	Harshad C Goradia	20	3596546-546	55140219-238
	NOVENCE - SOURCE - SO	Daksha M Gordia	163	62318560-560	2193735341-503
3	15767782	Jayawant Vishnu Rediz	50	123022-022	2183751-800
	NO CONTRACTOR	Shobha Jayawant Rediz	400	66702146-146	6879563275-674
4	113723036	Kahn Sabirhuse Manwar	63	62370309-309	2197994153-215
	With committee		126	66617730-730	6869786817-942
5	9531513	Kochukrishnan Sasi	200	5728390-390	106899609-808
	F10070-00000	DATE STORES MARKET	200	54792490-493	1327375820-019
6	28753951	Prakash Chand Modi	20	3646688-688	56143059-078
		Deepak Modi	9	7001808-809	143126967-975
		9009 005 A040 100000 A	7	12785131-131	257568326-332
			25	16124753-753	402935945-969
			61	53588504-505	1254427492-552
			122	66902069-069	6895830190-311
7	106192734	Rajesh Karwa	63	57789150-150	1602584767-829
	9016966000	600000000000000000000000000000000000000	63	62511416-416	2211404830-892
			126	66778199-199	6885948010-135
8	55941424	Satish Kumar Juneja	196	66903406-406	6895925585-780
9	7333790	Sudha Manekar	660	66486885-885	6860070921-580
10	55242291	Usha Sengar	20	10812758-758	193872149-168
		9950	20	50851698-698	1163987364-383
			127	58437383-383	1624033110-236
			167	62296217-217	2192079012-178
		Total	3092	-	
		100000000000000000000000000000000000000			

The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way. Any person(s) who has / have any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agent viz. "KFin Technologies Limited", Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda. Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice, failing which, the Company will proceed to issue letter(s) of confirmation in lieu of duplicate certificate(s) in respect of the aforesaid securities.

for Reliance Industries Limited Savithri Parekh Place : Mumbai Date : September 6, 2024 Company Secretary and Compliance Officer

# DRS DILIP ROADLINES LIMITED

CIN: L60231TG2009PLC064326 Regd. Off: 306, Kabra Complex, 61, MG Road Secunderabad 500 003 Phone: 040 27711504, 040 27711276 Email: investors@drsindia.in, website: www.drsindia.in.

Notice is hereby given that the 15th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, 30th day of September, 2024 at 11:30 A.M. at 2nd Floor, Kabra Complex, 61, M G Road, Secunderabad - 500003, Notice of the said AGM, E-Voting instructions etc., forming part of Annual Report for the financial year 2023-24 have been sent to the members of the Company electronically whose e-mail IDs are registered with the Depositories and in

the Company during the office hours. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is offering e-voting facility to its members in respect of all the items of business to be transacted at the ensuing AGM. The members may transact the said business through voting by

electronic means. The Company has engaged Central Depository Services (India) Limited as

physical mode to all the other members at their registered addresses. The dispatch / e-mail

transmission of Annual Reports has been completed on 06th September, 2024. The copies of

aforesaid documents are available on the website and for inspection at the registered office of

the authorized agency to provide the e-voting facility. The remote e-voting facility will commence on Friday, September 27, 2024 at 9.00 a.m. and will end on Sunday, September 29, 2024 at 5.00 p.m. (both days inclusive) and shall not be available thereafter. The remote e-voting shall not be allowed after the said date and time and the e-voting module shall be disabled for voting thereafter. During this period, only a person whose name is recorded in the Register of members or Register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date, i.e., Monday, September 23, 2024, shall be entitled to avail the facility of remote e-voting / voting in the AGM. The voting rights of the members for e-voting and for physical voting at the meeting shall be in proportionate to their shareholding in the paid up equity share capital of the Company as on the said cut-off

Any person who acquires shares of the Company and becomes its member after the dispatch of the notice and also holds shares as on cut-off date may cast his vote by remote e-voting / voting in the AGM. Further, if already registered with CDSL for remote e-voting then you can use existing User ID and Password for casting your vote. You may also approach the Company for required assistance in connection with generation of User ID / Password in order to exercise your right to vote.

attending the meeting, who have not already cast their vote by remote e-voting may exercise their right at the meeting. A member who has cast his vote by remote e-voting may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote in the meeting.

Facility of voting through Physical Ballot is being made available at the AGM. Members

The notice of the Annual General Meeting along with e-voting instructions, forming part of the Annual Report for the financial year 2023-24 are available on the Company's website www.drsindia.in and also on the website of CDSL, www.cdslindia.com Members are requested to refer e-voting instructions contained in the 15th Annual Report of

the Company, regarding the process and manner for e-voting by electronic means. For any query or grievance, members may contact CDSL at Toll free No. 1800 22 55 33 or write an e-mail to helpdesk.evoting@india.com or contact the Company Secretary & Compliance Officer, Mr. T Siva Rama Krishna, at the Registered office address of the Company, or call at 040 27711276 or write an email to investors@drsindia.in

For DRS Dilip Roadlines Limited

Date: 06.09.2024 Place: Hyderabad

Anjani Kumar Agarwal CEO & Managing Director DIN: 00006982

# DRS CARGO MOVERS LIMITED

(Formerly DRS. Cargo Movers Limited) (Formerly DRS. Cargo Movers Private Limited) CIN: L24232TG2007PLC056660

Regd. Office: 303, Kabra Complex, 61, M G Road, Secunderabad, Hyderabad, Telangana. India, 500003

Email Id: info@drscargomovers.com Phone: +91-40-27711276 Website: www.drscargomovers.com

Notice is hereby given that the 17th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, 30th day of September, 2024 at 12:30 P.M. at 303, Kabra Complex, 61, M G Road, Secunderabad - 500003. Notice of the said AGM, E-Voting instructions etc., forming part of Annual Report for the financial year 2023-24 have been sent to the members of the Company electronically whose e-mail IDs are registered with the Depositories and in physical mode to all the other members at their registered addresses. The dispatch / e-mail transmission of Annual Reports has been completed on 06th September, 2024. The copies of aforesaid documents are available on the website and for inspection at the registered office of the Company during the office hours.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is offering e-voting facility to its members in respect of all the items of business to be transacted at the ensuing AGM. The members may transact the said business through voting by electronic means. The Company has engaged Central Depository Services (India) Limited as the authorized agency to provide the e-voting facility. The remote e-voting facility will commence on Friday, September 27, 2024 at 9.00 a.m. and

will end on Sunday, September 29, 2024 at 5.00 p.m. (both days inclusive) and shall not be available thereafter. The remote e-voting shall not be allowed after the said date and time and the e-voting module shall be disabled for voting thereafter. During this period, only a person whose name is recorded in the Register of members or Register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date, i.e., Monday, September 23, 2024, shall be entitled to avail the facility of remote e-voting / voting in the AGM. The voting rights of the members for e-voting and for physical voting at the meeting shall be in proportionate to their shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the said cut-off Any person who acquires shares of the Company and becomes its member after the dispatch

of the notice and also holds shares as on cut-off date may cast his vote by remote e-voting / voting in the AGM. Further, if already registered with CDSL for remote e-voting then you can use existing User ID and Password for casting your vote. You may also approach the Company for required assistance in connection with generation of User ID / Password in order to exercise your right to vote. Facility of voting through Physical Ballot is being made available at the AGM. Members attending the meeting, who have not already cast their vote by remote e-voting may exercise

their right at the meeting. A member who has cast his vote by remote e-voting may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote in the meeting. The notice of the Annual General Meeting along with e-voting instructions, forming part of the Annual Report for the financial year 2023-24 are available on the Company's website

www.drscargomovers.com and also on the website of CDSL, www.cdslindia.com. Members are requested to refer e-voting instructions contained in the 17th Annual Report of the Company, regarding the process and manner for e-voting by electronic means. For any query or grievance, members may contact CDSL at Toll free No. 1800 22 55 33 or

write an e-mail to helpdesk.evoting@india.com or contact the Company Secretary &

Compliance Officer, Ms. Vandana Modani, at the Registered office address of the Company,

or call at +91-40-27711276 or write an email to info@drscargomovers.com For DRS Cargo Movers Limited Anjani Kumar Agarwal



### DUCON INFRATECHNOLOGIES LIMITED CIN :L72900MH2009PLC191412

Ducon House, Plot No. A/4, Road No. 1, MIDC, Wagle Industrial Estate, Thane-400604.Tel: 022-41122115,E-mail: cs@duconinfra.co.in, Website: www.duconinfra.co.in

Infratechnologies Limited ("the Company") is scheduled to be held on Monday, 30°

September, 2024 at 5.30 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual

means (OAVM) without physical presence of the members at the common venue, in

compliance with Circular No. 14/2020 dated 8th April, 2020. Circular No. 17/2020 dated

13th April, 2020, Circular No.20/2020 dated 5th May 2020, Circular No.02/2021 dated 13th

NOTICE OF THE 15TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) AND BOOK CLOSURE INFORMATION Notice is hereby given that the 15th Annual General Meeting ("the AGM") of Ducon

January, 2021, Circular No. 19/2021 dated 8"December, 2021, Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, Circular No. 2/2022 dated 5th May, 2022 and Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and applicable provisions of the Companies Act, 2013 (the 'Act') and the rules made thereunder and Securities and Exchange Board of India ("SEBI") circular nos. SEBI/HO/OFD/CMDI/ CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 2023 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), to transact the Ordinary business and Special business set out in the notice dated 24th August, 2024. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under the Section 103 of the Act. The Deemed venue for the AGM shall be the Registered Office of the Company. Electronic copies of the Notice of the 15th AGM, procedure and instructions for e-voting and the Integrated Annual Report for the Financial Year 2023-24 has been sent on 6<sup>th</sup> September, 2024, to all those Members whose email IDs are registered with the Registrar Share Transfer Agent Company/Depositories. Since this AGM is being held through VC/OAVM pursuant to the MCA Circulars, physical attendance of members has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the members will not be available for the AGM and hence the proxy form and attendance slip were not annexed

Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com. The Members who wish to obtain physical copy of Annual Report can send a request at cs@duconinfra.co.in mentioning Folio No./DP ID Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the Register of Members and share transfer books will remain closed from Tuesday, 24th September, 2024 to Monday, 30th September, 2024 (both days inclusive). All the members are informed that:

with Notice of AGM. The Notice of the AGM and Annual Report are also available on the

Company's website viz. www.duconinfra.co.in and on the website of National Securities

Depository Limited ('NSDL') viz. www.evoting.nsdl.com and also on the websites of the

The date of completion of dispatch of notice of 15th AGM: 6th September, 2024.

All the Ordinary Resolutions and Special Resolution as set in the Notice dated 24th

August, 2024, are to be transacted through electronic means i.e. by remote e-voting or

The date and time of commencement of remote e-voting: 27th September, 2024 at 9:00 a.m. IST

The date and time of end of remote e-voting: 29th September, 2024 at 5:00 p.m. IST

The cut-off date for determining the eligibility to vote by e-voting or at the AGM: 23rd September, 2024. Those persons who have acquired shares and have become the members of the Company after the dispatch of the Notice of AGM and holding of shares as of cut - off date i.e. 23th September, 2024, may obtain login id and password by sending a request

voting then you can use your existing user ID and password for casting your vote. Further, the detailed procedure for remote e-voting, e-voting at the AGM and procedure to join AGM is given in the Notice of AGM dated 24" August, 2024. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 p.m. IST on 29th September, 2024. The members who have not voted through remote e-voting can cast their vote through e-voting at the AGM. The Members who already votes through

remote e-voting can attend the AGM but will not have right to vote at the AGM. Once the

vote on resolution is cast by member, shall not be allowed to change it subsequently,

on www.evoting.nsdl.com. However, if you are already registered with NSDL for e-


Member whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on the cut- off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting / e-voting at the AGM. The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid up

equity share capital of the Company as on 23th September, 2024, being cut-off date.

Website address of the Company where 15th Annual Report for financial year 2023-2024 including notice is displayed- www.duconinfra.co.in The Members who have not registered their e-mail address can register the same with the Depositories through their respective Depository Participants, in case shares are held in demat mode and with Company's RTA (M/s Bigshare Services Private Limited) by submitting Form ISR-1 in case the shares are held in physical mode. Form ISR-1 can

be downloaded from Investor section of Company's website at www.duconinfra.co.in. In case of any queries, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the download section of www.evoting.nsdl.com or no. 022-4886 7000 or send a request at evoting@nsdl.com. Contact details of the person responsible to address the grievances connected with evoting: National Securities Depository Limited (NSDL), Ms. Pallavi Mathre, Senior Manager, Trade World, A wing, 4" & 5" Floor, Kamala Mills Compound, Lower Parel.

Mumbai - 400013, Tel No.: 022-4886 7000, Email Id: SoniS@nsdl.co.in. For Ducon Infratechnologies Limited Darshit Parikh





Place: Thane

Date: 6th September, 2024

78. Ratnajyot Industrial Estate, Iria Lane, Vile Parle (West), Mumbai - 400056. Tel: 022-66889900, E-mail: investor@dynacons.com., Website: www.dynacons.com

NOTICE OF THE 29"ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E VOTING Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ("the AGM) of Dynacons Systems 8 Solutions Limited ("the Company") is scheduled to be held on Monday, September 30, 2024 at 3:00 P.M. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) without physical presence of the Members in compliance with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020 17/2020 dated April 13, 2020 and 20/2020 dated May 5, 2020, No. 02/2021 dated January 2021 No. 21/2021 dated December 14, 2021 and No. 02/2022 dated May 15, 2022, 10 2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023, and other applicable Circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars') and circular No. SEBI/HO/CFD. CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023, and SEBI/HO/CFD/CFD/PoD-2/ P/CIR/2023/167 dated October 7, 2023 of SEBI ('SEBI Circulars') (collectively referred to as "applicable circulars"), and other applicable provisions of the Companies Act, 2013 (the 'Act') and the rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulation"), to transact the Ordinary and Special businesses as set out in the notice dated September 02, 2024 of AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, electronic copies of the

Annual Report for F.Y. 2023-2024 also containing Notice of the AGM has been dispatched by e-mail on Friday, September 06, 2024, to all the Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Members who have not registered their email addresses may temporarily get themselves registered with Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Pvt. Ltd. by clicking the

In terms of provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act'), read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 [including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015] and the Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and as per Secretarial Standards-2, Members holding shares either in physical form or in dematerialized form, whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Monday, September 23, 2024, may cast their vote electronically on the Resolutions as set out in the said Notice of the AGM. A person, who is not

All the Ordinary and Special Resolutions as set in the Notice dated September 02, 2024 may be transacted through electronic means by e-voting.

a Member as on the Cut-off date should treat this Notice for information purpose only. All the

The date of completion of dispatch of Annual Report for F.Y. 2023-2024 also containing Notice of the AGM by electronic mode: Friday, September 06, 2024 The date and time of commencement of remote e-voting: Wednesday, September 25, 2024

 The date and time of end of remote e-voting: Sunday, September 29, 2024(5:00 P.M. IST) v. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or at the AGM: Monday,

Those persons who have acquired shares and have become the members of the Company after the dispatch of the Notice of AGM and holding of shares as of cut - off date i.e. September 23, 2024, may obtain login id and password by sending a request www.evoting@nsdl.co.in.However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote.

29, 2024. Once the vote on resolution is cast by member, shall not be allowed to change it iii. The facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and Members attending the AGM, who have not cast their vote by remote e-voting and are otherwise

The manner of remote e-voting at the AGM by Members holding shares in dematerialized mode, physical mode and for member who have not registered their email addresses is provided in the

sent to the members through e-mail. The same login credential should be used for attending the AGM through VC/OAVM xi. The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on September 23, 2024, being cut-off date.

 Mr. Hemant Shetye, (FCS No.2827), Designated Partner of HSPN & Associates LLP, Practicing Company Secretary, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner. Member may note that the Notice of the AGM and Annual Report for F.Y. 2023-2024 are available on the Company's website at www.dvnacons.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

case of any queries/grievances, related to e-voting, members may contact the following person or may refer the Frequently Asked Questions (FAQs) - for members and e-voting user manual for members available at the downloads section of www.evoting.nsdl.com. National Securities Depository Limited (NSDL), Mr. Amit Vishal, Assistant Manager, Trade World;

and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoling.nsdl.com.ln

A wing, 4th& 5thFloors, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai-400013, Tel No.:+ 91 22 24994262,Email id: amitv@nsdl.co.in;evoting@nsdl.co.in cv. Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Registrar of members and share transfer books of the

their complete bank details

held in dematerialized mode by submitting the requisite documents and into@bigshareonline.com, by submitting copy of signed request letter and required documents.

Managing Director

DIN: 00006982

Date: 06/09/2024

Pooja Patwa

Company Secretary & Compliance Officer

iv. Contact details of the person responsible to address the grievances connected with e-voting :

Company will remain closed from September 24, 2024 to September 30, 2024 (both days inclusive) for the purpose of ensuing Annual General Meeting. xvi. Manner of registering mandate for receiving Dividend. Members are requested to register/update

> By order of the Board For Dynacons Systems & Solutions Limited

Place: Mumbai

The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5:00 pm IST on September

not barred from doing so, will be able to vote through e-voting system during the AGM.

Information and instruction including details of user id and password relating to e-voting have been

 With their depository participant(s) with whom they maintain their demat accounts, if shares are With the Company/Bioshare Services Private Limited by emailing at investor®dynacons.com or

link: info@bigshareonline.com for receiving the Annual Report for F.Y. 2023-2024 also containing

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### **CONTINENTAL CONTROLS LIMITED**

**NOTICE** 

Notice is hereby given that 28th Annual General Meeting of the members of continental controls limited will be held on Monday, 30th September, 2024, at 2.30 p.m. At poush krishna gardens, maljipada, opp. Crown petrol pump ahmedabad highway, taluka vasai (east) dist. Thane – 401 210 to transact the business as set out in the notice of said AGM

the Annual Report for the Financial Year 2023-24 is sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with depository participants (for shareholding in demat mode) or with the Company / Registrar and Transfer Agent, M/s. Purva Share registry (I) Pvt. Ltd ("RTA") (for shareholding in physical mode).

the Financial Year 2023-24, inter alia, comprising the Notice convening the AGM, Director's Report, Auditor's Report, Standalone Annual Audited Financial Statements of the Company for the Year ended March 31, 2024. Please note that the aforesaid documents will be available on the website of NSDL viz. https://evoting.nsdl.com. The same are also uploaded on the websites of BSE Limited at www.bseindia.com.

As and when there is a change in your e-mail address, you are requested to update the same with your depository participant (for shareholding in demat mode) or with the Company / RTA(for shareholding in physical mode). Continental Controls Limited

> Naveen Thakkar Chairman & Managing Director DIN: 00251210

Road No 32 Khalsa Collage, Matunga, Mumbai -400019

Website: www.rishabhdighasteel.com | Email: info@rishabhdighasteel.com Phone: 022-23481585/23488559

NOTICE is hereby given that the 33<sup>st</sup> Annual General Meeting (AGM) of the Rishabh Digha Steel And Allied Products Limited (the Company) will be held on Monday, 30th September, 2024 at 09:00 A.M. at 1, Floor-GRD, Plot-514B, Amar Kunj, R P Masani Road, Road No 32 Khalsa Collage, Matunga, Mumbai -400019 to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip for 2024 have been sent in electronic modes to Members whose email IDs are registered with the Company/Depository Participants(s). The Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip 2024 is also available on the website of the Company, at www.rishabhdighasteel.com

The Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote by electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. 23<sup>rd</sup> September, 2024, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of the AGM. A person whose name is recorded in the Register of members or in the Register of Beneficial owners maintained by Depositories as on cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting

The remote e-voting period will commence on Thursday, 26th September 2024 at 9.00 a.m. and will end on Sunday, 29th September 2024. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 p.m. on Sunday, 29th September 2024. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently.

not cast their vote by e-voting shall be eligible to vote at the AGM. Members, who have cast their vote through e-voting, may participate in the AGM but shall not be allowed to vote again in the meeting. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date i.e. 23<sup>rd</sup> September 2024, may obtain the USER ID and Password by sending a request at <a href="https://www.evoting.nsdl.com">https://www.evoting.nsdl.com</a> or info@rishabhdighasteel.com. However, if a person is already registered with NSDL for remote e-voting hen existing user ID and password can be used for casting vote.

The Notice of AGM is available on the Company's website www.rishabhdighasteel.com and also on the

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Tuesday, 24" September 2024 to Monday, 30th September 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

Place: Mumbai Date: 06.09.2024

तारीख: 07.09.24

मार्फत होणार आहे.

२०२४ रोजी विद्युत स्वरुपात (ई-मेल) ने पाठविले आहेत.

आरटीएच्या वेबसाईटवर ris.@kfintech.com उपलब्ध आहे.

#### जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि. माझे अशिल सौ. सारिका मचिन राणे यांनी खालील मिळकत श्री. अशोक किसन सोनावणे यांच्याकडून विकत घेण्याचे ठरवले आहे आणि गहाण ठेऊन पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून कर्ज सुविधेचा लाभ घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मिळकतीचे वर्णन

पुढारात्रमाण जात .					
गावाचे नाव	मिळकतीचे वर्णन	क्षेत्रफळ			
मौजे-काटेमानिवली,	सदनिका क्र. २०, चौथा मजल्यावर, बी विंग,	३६५.२५			
तालुका-कल्याण	इमारतीचे नाव सर्व मंगल अपार्टमेंट आणि	चौ.फूट			
जिल्हा-ठाणे	सोसायटीचे नाव ओम श्री मंगल को ऑप हौसिंग	बांधीव			
	सो लि. सर्वे क्रमांक ५१/१४(प)				

पूर्वी शकुंतला किसन सोनावणे ने वरील मिळकत मे. श्री समर्थ बिल्डर्स यांच्याकडून दि. 0८/११/१९९० दस्त क्रमांक छा-४६२३-१९९० द्वारे विकत घेतली होती

तसेच शकुंतला किसन सोनावणे यांचे दि. ०८/१०/२०२० रोजी निधन झाले व त्यांचे पती किसन धाकू सोनावणे यांचे दि. १५/१०/१९७३ रोजी निधन झाले व त्यांचा मुलगा श्री. अशोक किसन सोनावणे- हे शकुंतला किसन सोनावणे व किसन धाकू सोनावणे यांचे एकमेव वारसदार आहेत

सदर वर उल्लेख केलेल्या सदनिकेवर वर नमूद केलेल्या वारसदार शिवाय कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क, अधिकार, बोजा, करार मदार, गहाणखत व इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत या दूरध्वनी क्रमांक ९८९०९४३५५५ वर कळवावे अथवा ते कागदेपत्र माझे **ऑफिस ३०१, तिसरा** मजला, मातोश्री बिल्डींग, चिंतामणी ज्वेलर्स समोर, जांभळी नाका, तलावपाळी ठाणे (पश्चिम), पिन ४०० ६०२ येथे सुपूर्त / जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत ने आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गृहीत धरले जाईल.

ॲड. डॉ. सुर्यकांत एस. भोसले

सेया इंडस्ट्रीज लि.

SEYA

सीआयएन : L99999MH1990PLC058499 कार्यालय : टी-१४, एमआयडीसी, तारापूर, बोईसर (पश्चिम), पालघर - ४०१ ५०६

Mail: corporate@seya.in, Webside: www.seya.in ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस, पुस्तक बंद आणि ई-मतदान

याद्वारे नोटीस देण्यात आली आहे की सेया इंडस्ट्रीज लिमिटेड ("कंपनी") च्या सदस्यांची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम' (आयपीओनंतर) सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोज़ी सकाळी ११,०० वाज़ता टी-१४, एमआयडीसी, तारापर बोर्डसर (पश्चिम) पालघर 401506 येथील नोंद्रणीकृत कार्यालयात होणार आहे.

एमसीएच्या परिपत्रकानुसार ०५ मे २०२० आणि ०५ मे २०२२ आणि सेबीचे परिपत्रक क्र. सेबी/ एचओ/ सीएफडी/ सीएमडी१/ सीआयआर/ पी/ २०२०/ ७९ दिनांक १२ मे २०२०, आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस केवळ अशा सदस्यांना ईमेलदारे पाठविली जाईल ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीवार्षिकं सर्वसाधारण सभेची नोटीस आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळावर vww.seya.in बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड या अनुक्रमे vww.bseindia.com आणि www.nseindia.com क्रमांकावर उपलब्धे असेल.

कंपनी अधिनियम, २०१३ ('कायदा') च्या कलम् ९१ नुसार व त्याअंतर्गत कंपनीच्या सभासद नोंदणी व शेअर हस्तांतरण पुस्तिका ंनुसार ३४ व्या वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या उद्देशाने मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवसांचा समावेश) या कालावधीत बंद राहतील. रिमोट ई-व्होटिंग सुविधा शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 रोजी संकाळी 9:00 वाजल्यापासून सुरू होईल

आणि रविवार, 29 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता संपेल. रिमोट ई-व्होटिंगला वरील तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही. कटऑफ तारखेला, म्हणजे सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ रोजी सदस्य/लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये ज्या व्यक्तीचे नाव आहे, त्यालाच बैठकीत रिमोट ई-व्होटिंग/व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेता येईल.

नोटीस पाठवल्यानंतर शेअर्स मिळवणारी आणि कंपनीची भागधारक बनलेली आणि कट ऑफ तारखेपर्यंत शेअर्स धारण करणारी व्यक्ती आपला फोलिओ नंबर नमूद करून helpdesk.evoting@cdslindia.com किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in ई-मेल पाठवन लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करून रिमोट ई-व्होटिंग करू शकते. / डीपी आयडी . क्लायेंट आयडी, तथापि, जर भागधारक दूरस्थ ई-मतदानासाठी सीडीएसएलमध्ये आधीच नोंदणीकृत असेल तर विद्यमान युजर-आयडी आणि भावड है । वार्य मतदान करण्यासाठी केला वार्ज शक्ती सदस्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-व्होटिंग आणि मतदान करण्यासाठी केला वार्ज शकतो. संकेतस्थळावर www.seya.in आणि शेअर बाजाराच्या संकेतस्थळावर म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या संकेतस्थळावर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि सीडीएसएलच्या संकेतस्थळावर उपलब्ध

असेल w<u>ww.evotingindia.com</u> ई-व्होटिंगच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सदस्य सभेमध्ये सहभागी होऊ शकतो, परंत त्याला महासभेत पन्हा मतदान करता येणार नाही

इलेक्टॉनिक मतदानाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी सदस्य helpdesk.evoting @cdslindia.com पत्र लिहू शकतात. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले नाही, ते वार्षिक सर्वसाधारण सभेत आपला

मतदानाचा हक्क बजावू शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी कंपनी यासंदर्भात आवश्यक तमचा विश्वासू, सेया इंडस्ट्रीज लिमिटेड (सीआयआरपी अंतर्गत)

अंतरिम समाधान व्यावसायिक रेगन नं. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१२००/२०१८-२०१९/११९१०

#### जाहीर नोटीस

तमाम जनतेस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, मौजे बोईसर ता. व जि. पालघर येथे जमीन मालक श्री.मनोज समरबहादूर मौर्या आणि श्री.संतोष समरबहादूर

मौर्या यांच्या मालकीच्या खालील वर्णनाच्या जमीन मिळकत आहेत.						
गांव	भूमापन क्र. व उपविभाग	क्षेत्र (हे.आर.)	आकार (रु.पै.)			
बोईसर	५९/१/क/१	एकूण क्षेत्रपैकी	0-३६			
		0-20-00				

वरील वर्णन केलेल्या एकूण जमीन मिळकत एकूण क्षेत्र ----पैकी क्षेत्र 0-२७-०० हे.आर.ही जमीन मिळकत कायमस्वरूपी आमचे अशील श्री.चंदन कुमार रामवतार प्रसाद ह्यांना विक्री करण्याचे जिमनीचे मालक श्री.मनोज समरबहादूर मौर्या आणि श्री.संतोष समरबहादुर मौर्या यांनी ठरविले आहे व त्यासबंधी साठेकरार आमचे अशील श्री. चंदन कुमार रामवतार प्रसाद ह्यांचे सोबत झालेला आहे. तरी सदर जमीन मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क, वारसा, दावा, करार, तारण,गहाण, दान, बक्षीस, अगर तत्सम हक्क असल्यास अशा व्यक्तीने निम्न स्वाक्षरीकारांच्या खालील पत्त्यावर ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत लेखी पुराव्यासह हरकती दाखल कराव्यात. जर मुदतीत तशा कोणाकडून कोणत्याही प्रकारच्या हरकती आल्या नाहीत तर त्यांनी ते हक्क, हितसंबंध सोडून दिले आहेत असे समजून वरील जमीन मिळकतीचा आमचे अशील खरेदी हस्तांतरण करण्याचा व्यवहार पूर्ण करतील. तदनंतर आलेल्या कोणत्याही रुकतीस आमचे अशील जबाबदार राहणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. दिनांक : ०७/०९/२०२४

पत्ता : एफ/००१. बालाजी रीयल्टर्स. बिल्डिंग नं.१८. ग्राऊंड फ्लोर, वायब्रंट होम, यशवंत श्रृष्टि, बोईसर, ता. जि. पालघर, पिन-४०१५०१. मोबः ९४२२४८१११०

ॲड. धनेश संखे (खरेदीदारांचे वकील)

### प्रोझोन रियल्टी लिमिटेड

(यापूर्वीची ओळख प्रोझोन इंट्र प्रॉपर्टीज लिमिटेड) गेंहणीकृत कार्यालय : युनिट ए, दुसरा मजला, हाँटल सहारा स्टार, डोमेस्टिक एअरपोर्ट समोर, विलेपालें पूर्व, मुंबई ४०० ०९९ सीआयएन : L45200MH2007PLC174147 संकेतस्थळ www.prozonrealty.com र्ड-मेल आयडी : investorservice@prozonerealty.com दुग्ध्वनी क्रमांक ०२२-६८२३ ९०००/९००१

#### कंपनीच्या १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

ग्रद्वारे **सूचित** करण्यात येते की कंपनीची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोर्ज ारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता विडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') आणि अन्य मान्यता प्राप्त दृकश्राव्य माध्यमे तिराजि अने नावश्रद्धारी चुर्तात पात्र पात्राचा कार्यक्रा करता है। 'कोपिस्टीपर') पुरापुट त्यांचा एकतित उद्धेख 'इतेक्ट्रानिक माध्यमातुन' असा करण्यात येत आहे, योच्या माध्यमात् पिंक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभा ही कंपनी कायदा २०१३ च्या तरतुर्दीचे अनुसार तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्य शापक तथलायारण समा हा कपना कावदा २०१३ च्या तरादुत्य अनुसार तसच त्या अराग वनायच्या आलस्य विचिष्ठ निवासों अनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑक्लिग्शन औंड डिस्क्लोजर सिकायर्पें) अधिनिवास २०१५ ("लिस्टिंग ग्युलेशन्स'") च्या अनुसार आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ च्या तरातुर्दीच्या अनुसा आणि अन्य परिपत्रके जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी वेळोवेळी जारी केली आहे त्यांच्या अनुसार आरि पत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 दिनांक ५ जानेवारी २०२३ जे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') यांनी जारी केले आहे (परिपत्रके) यांच्यानुसार घेण्यात येणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना त्यासह वित्तीय वर्ष २०२३ /२४ करिता वार्षिक अहवाल इलेक्टॉनिक माध्यमा मशा सभासदांना पाठवण्यात येत आहे ज्यांचे ई-मेल तपशील कंपनी /डिपॉझिटरी यांच्याकडे नोंदणीकृत आहेत आणि ो प्रक्रिया वरील प्रमाणे नमूद केलेल्या परिपत्रकाच्या अनुसार पूर्ण करण्यात येत आहे. सभासदांनी कृपया नोंद घ्यावं की वार्षिक संस्ताधारण सभेची सुचना आणि वित्तीय वर्ष २०२३/२४ कारता चा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.prozonerealty.com</u> येथे आणि भांडवली बाजाराचे संकेतस्थळ प्हणजेच <u>www.bseindia.com</u> आणि <u>www</u>. is<u>eindia.com</u> आणि कंपनी रजिस्टर आणि ट्रान्सफर एजंट यांचे संकेतस्थळ <u>instavote.linkintime.co.in</u> येथे एपलब्ध करून देण्यात येत आहे. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित ाह् शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचे संदर्भातील सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत ानं टेण्यात आल्या आहेत. जे सभासट वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थि णार आहेत त्यांची संख्या कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ च्या अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीः ण्यात येणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयावर आपल्या सभासदांना मतदानाचा हक्क बजावत यावा यासाठी सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. तसेच ज्या सभासदांकडे कंपनीचे मभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा ज्या सभासदांनी आपल्या ई-मेल तपशिलाची नोंदणी कंपनीकडे केलेली नाह ांच्यासाठी कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. दूरस्थ ई-मतदानाची सविस्तर प्रक्रिया ासेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदानाची प्रक्रिया यांचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत

र समभाग धारकाचा ई-मेल तपशील कंपनी किंवा त्यांचे रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') / डिपॉझिटर्र niच्याकडे या आधीच नोंदणीकृत असेल तर लॉग इन तपशील जो ई-मतदानासाठी आवश्यक आहे तो नोंदणीकृत ईमेल

वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या समभागधारकांसाठी आरटीए लॉग इन क्रेडेन्शियल्स मतदानासाठी पाठवतील मात्र र ागधारकांकडून आवश्यक ती प्रपत्रे आणि अन्य माहिती प्राप्त होण्यास अधीन असतील.

ासेच समभाग धारकांकडून कंपनीचा गुंतवणूकदार आयडी म्हणजेच <u>investorservice@prozonerealty.com</u> ये मभाग धारकांकडून वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल यांच्याकरिता विनंती प्राप्त झाल्यास कंपन ही प्रपत्रे समभागधारकांना उपलब्ध करून देतील. गर्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान यांच्या पद्धती

गतदान करण्याच्या संदर्भात कोणत्याही शंका किंवा प्रश्न असतील तर समभाग धारक श्री राज रंजन, सहाय्यक उपाध्यक्ष ाशी त्यांचा ई- मेल तपशील enotices@linkintime.co.in येथे किंवा दूरध्वनी क्रमांक + ९१ २२ ४९१ २००० येथे संपर्क साधू शकतील. ारील प्रमाणे नमूद करण्यात आलेली माहिती ही एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्यानुसार कंपनीच्या सभासदांच

ासाठी आणि माहितीसाठी जारी करण्यात येत आहे. प्रोड़ोन रियल्टी लिमिटेड करित

दिनांक : ०७ सप्टेंबर, २०२४

अजयेंद्र पी. जैन सीएस आणि मुख्य कम्प्लायन्स अधिकार

भावेश राठोड

#### इंडिया होम लोन लिमिटेड नोंदणीकत कार्यालय: ५०४/ ५०४ ए. ५ वा मजला. निर्मल एक्स्टेसी.

जटाशंकर डोसा रोड, मुलुंड, (पश्चिम) मुंबई, महाराष्ट्र ४०० ०८०. सीआयएन : एल६५९१०एमएच१९९०पीएलसी०५९४९९. संकेतस्थळ : www.indiahomeloan.co.in, ई-मेल : cs@indiahomeloan.co.in दूर. : ०२२-२५६८ ३३५३/५४/५५

#### ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती याद्वारे कळविण्यात येते की इंडिया होम लोन लिमिटेड (कंपनी)ची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार.

दि. ३०.०९.२०२४ रोजी दु. १२.३० वा. (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/ अन्य मान्यताप्राह दृकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीए'') यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील विषयानुरूप होणार आहे - १९ महामारीच्या पार्श्वभमीवर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') यांचे महामारी व सोश डिस्टन्सींग निकषांविषयक परिपत्रकान्वये कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक क्र. २०/२०२० दि. ०५.०५.२०२० तसेच त्यासह जारी एमसीएसर्वसाधारण परिपत्रक क्र. १४ व १७/२०२० अनुक्रमे दि ०८ ०४ २०२०२० व १३ ०४ २०२० तसेच एमसीएमर्वसाधारण परिपत्रक क ०९/२०२३ दि २५ ०९ २०२ (एमसीए परिपत्रके) व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) यांचे परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ पीओडी २/पी/सीआयआर/२०२३/४, दि. ०५.०१.२०२३ व परिपत्रक दि. ०७.१०.२०२३ (एकत्रितरीत्यासेर्ब परिपत्रके) यांना अनसरून वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दकश्राव नाध्यमे (ओएव्हीए) यांच्या माध्यमातून तसेच सामायिक ठिकाणी कंपनी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्याः अनुमती दिली आहे. कायद्याच्या तरतुदी, लिस्टिंग नियम आणि एमसीए तसेच सेबी परिपत्रकांना अनुसरून वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीए) यांच्या माध्यमातृ

एजीएमची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२३ -२४ साठी वार्षिक अहवाल ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी/ डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्याकडे नोंद आहेत अशा सभासदांना वेल परिपत्रकानुसार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविले ज्ञातील. नोंद घ्यावी की, सभेची सूचना आणि २०२३-२४ साठी वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.</u> ndiahomeloan.co.in, बीएसई संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड संकेतस्थळ <u>www.nsdl.co.in</u> येथे उपलब्ध असेल.

सूचना व वार्षिक अहवाल प्राप्त होण्यासाठी सभासदांनी त्यांच्याडिपॉझिटरी पार्टिसिंपंट्सकडे त्यांचे ई-मेल परे गेंदणीकृत - अद्ययावत करावेत. कागदोपत्रीस्वरूपातील भागधारक असलेल्या ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते नोंदणीक् नसतील त्यांनी <u>support@purvashare.com</u> येथे ई-मेल लिहून रजिस्ट्रार व शेअरट्रान्सफर एजंट (आरटीए)

सभासद या सभेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीए) यांच्या माध्य ातून उपस्थित राहू शकतात. सभेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीए) ांच्या माध्यमातून उपस्थित सभासदांची संख्या गणसंख्या निर्धारित करण्यासाठी कायद्याचे कलम १०३ अनुसार गृहीत धरण्यात येईल.

बुक क्लोजर : पुस्तिका आणि हस्तांतरण पुस्तिका **सोमवार, दि. २३.०९.२०२४ ते रविवार, दि.२९.०९.२०२४** (दोन्ही दिवस धरून)

या कालावधीत एजीएमच्या निमित्ताने बंद राहतील. कायद्याचे कलम १०८, कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ आणि लिस्टिंग रेग्युलेशन्स च नियम ४४, सुधारित केल्यानुसार तसेच एमसीए परिपत्रकांनुसार सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सभासदा

ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी कंपनी आपल्या सभासदांना एनएसडीएल यांनी उपलब्ध करून दिलेलं -मतदान सुविधा देत आहे. याकरिता कंपनीने अधिकृत ई-मतदान एजन्सी म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदा सुविधा देण्यासाठी नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड यांच्यासमवेत करार केला आहे. भासदांना एजीएममध्य व्हीसी - ओएव्हीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून मतदान सुविध रुविण्यात येईल व दूरस्थ ई-मतदानाद्वारे यापूर्वी आपले मत न दिलेले एजीएममध्ये उपस्थित सभासद एजीएममद्येअर

प्रक्रियेद्वारेआपले मत देऊशकतील. एजीएमच्याआधी दूरस्थई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासदही एजीएममध उपस्थित राहू शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही. ई-मतदानाद्वारे मत देण्याची विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. सर्व सभासदांनी कृपया ई-मतदानाच्य खालील वेळापत्रकाची नोंद घ्यावी

तपशाल	ादनाक			
सूचना पाठवणी पूर्तता दिनांक	०६.०९.२०२४			
दूरस्थ ई-मतदान प्रारंभ दिनांक व वेळ	२७.०९.२०२४ रोजी स. ९.०० वा.			
दूरस्थ ई-मतदान समाप्ती दिनांक व वेळ	२९.०९.२०२४ रोजी सायं. ५.०० वा.			
निर्धारित अंतिम तारीख	२३.०९.२०२४			
निकाल घोषणा दिनांक	02.80.2028			
- मतदानच्या वरील निर्देशित अंतिम तारीख व वेळेपश्चात ई-मतदानचे मोक्सल नॅशनल मीक्सरिटीज दिपॉबिटरी लिप्रि				

टेडद्वारे अकार्यरत करण्यात येईल व सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलता येणार नाही. सभासदांचा ई-मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर ई-मतदानासाठी लॉग इन तपशील यांच्या नोंदणीकृत ई-मेल तपशिलावर पाठविण्यात येतील.

गंच्याकडे नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सभासदांसाठी तसेच सभेची सूचना निर्गमित झाल्यानंतर कंपनीर्च सभासद झालेल्या आणि कट ऑफ तारीख रोजी म्हणजेच सोमवार, दि. २३.०९.२०२४ रोजी कंपनीचे समभा गरण करणाऱ्या व्यक्तींसाठी, असे सभासद युजर आयडी आणि पासवर्ड <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती गठवून मिळवू शकतात. जर सभासद यापूर्वीच एनएसडीएल यांच्याकडे द्रस्थ ई–मतदानासाठी नोंदणीकृत असतीत तर ते सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात. ज्यांनी सभेच्या पूर्वी दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सभेल उपस्थित आहेत ते सभेच्या दरम्यान ई-मतदानासाठी पात्र असतील. ज्यांनी सभेच्या पूर्वी द्रस्थ ई-मतदान पद्धतीने . मतदान केलेले आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतील मात्र त्यांना पुन्हा मतदान

ई-मतदानासंदर्भातील शंकांच्या निरासनासाठी सभासद/लाभार्थी मालक एनएसडीएल यांच्याशी <u>evoting@nsdl</u> co.in/ १८०० - २२२- ९९० किंवा श्री राहूल राजभर, सहायक व्यवस्थापक, एनएसडीएल ई-मेल : <u>rahul.</u> rajbhar@nsdl.co.in दूरध्वनी ९१ ७७१५९४२१९४ येथे संपर्क साधू शकतात

> इंडिया होम लोन लिमिटेड करित सही/-

पर्णवेळ संचालक डीआयएन ०२१४३०४७

# **★TARMAT**

CIN: L45203MH1986P1C038535 नोंदणीकृत कार्यालय: जेन विद्या मार्ग, वागेश्वरी मंदिराजवळ, ओफ फिल्स सिटी रोड, मलाड (पूर्व), मुंबई - ४०० ०६३. **ई-मेल:** cs@tarmatlimited.com. वेबसाईट: www.tarmat.in टेलि.: २८४० २१३० / ११८०. <mark>फॅक्स:</mark> २८४० ०३२२. ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-व्होटिंग आणि

पुस्तक बंद करण्याची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की टॉरमेट लिमिटेड (कंपनी) ची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएस) सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी ०२.०० वाजता (भाप्रवे) आयोजित केली जाईल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हिसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल मीन्स (ओएव्हिएस) द्वारे, दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक मे रोजीच्या सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० नुसार ५, २०२०, आणि या संदर्भात जारी केलेली यानंतरची परिपत्रके, नवीनतम ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी, कॉर्पोरेट व्यवहार . त्रालयाने जारी केली (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रक' म्हणून ओळखली जाते) आणि सेबी परिपत्रक ज्मांक नुसार HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२० SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी २०२१, SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 दिनांक ५ जानेवार्र २०२३. आणि SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR /2023/167 दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ अनुक्रमे, ०५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या एजीएम सूचनेमध्ये तपशीलवार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी सन्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (एकेत्रितपणे 'सेबी परिपत्रक' म्हणून संदर्भित) द्वारे जारी केले गेले. सदस्य असतील केवळ व्हिसी/ओएव्हिएस सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यास प्रक्षम. आम्ही ३९ व्या एजीएमची सूचना मेल करणे पूर्ण केले आहे ज्यात सदस्यांना वैयक्तिकरित्य ई-मतदान सचनांचा समावेश आहे आणि ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या . एकात्मिक वार्षिक अहवालासह ०६ सप्टेंबर २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (म्हणजे ई-मेल) ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट (''डीपी'')/ रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (रजिस्ट्रार किंवा आरटीए) कडे नोंदणीकृत केले आहेत. ही कागदपत्रे www.farmatlimited.com वर बीगशेअर सर्व्हिस प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या वेबसाइटच्या गुंतवणूकदार विभागात ww.bigsahreonline.com वर आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बिएसई लिमिटेड www.bseindia.com आणि www.nseindia.com नेशनल स्टॅक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवर Stock Exchange of India Limited उपलब्द आहे. बुक क्लोजर आणि लाभांश भरणे:

पनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेप्युलेशन, २०१५ च्या नियमन ४२ च्या अनुषंगाने याद्वारे देखील सूचना देण्यात आली आहे की, सदस्यांची नोंदणी आणि कंपनीची शेअर ट्रान्सफर बुक्स बंद राहतील. सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४. ते सोमवार. सप्टेंबर ३०.२०२४ (दोन्ही दिवसांसह) एजीएमच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करा:

. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ नुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचा, सेबीच्या सर्वसांघारण बैठकी आणि नियमन ४४ वरील सचिवीय मानक-२ (सुचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता,२०१), मीटिंगमध्ये व्यवहार केल्या जाणाऱ्य व्यवसायाच्या वस्तुंचा व्यवहार इलेक्टॉनिक माध्यमातन केला जाऊ शकतो. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (रिमोट ई-व्होटिंग) द्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग प्लॅटफॉर्मद्वारे ठरावांवर नतदानाचा हक्क बजावण्यासाठी तिच्या सर्व सदस्यांना ई-व्होटिंग सुविधा प्रदान करताना कंपनील आनंद होत आहे. मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी ज्या सदस्यांची नावे सदस्यांच्या/ लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदवली जातात. त्यांना रिमोट ई-व्होटिंगच्या सविधेचा लाभ घेण्याचा अधिका आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या एकात्मिक वार्षिक अहवालाचे मेलिंग पर्ण झाल्यानंतर आणि कर ऑफ तारखेला म्हणजेच शकवार, २३ ऑगस्ट २०२४ रोजी समभाग धारण केल्यानंतर शेअस घेतलेले पात्र सदस्य, यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड जारी करण्यासाठी कंपनीशी संपर्क प्ताध् शकतात. इलेक्टॉनिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावत आहे. युजर आयडी आणि पासवर्ड मेळविण्याची तपशीलवार प्रक्रिया देखील कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएममध्ये मतदान या मथळ्याखाली बैठकीच्या सचनेमध्ये प्रदान केली आहे सदस्यांनी ०५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या एजीएम सुचनेमध्ये उपलब्ध असलेल्या सुचनांचे पालन करावे जे कंपनीच्या www.tarmatlimited.com वरील वेबेसाइटच्या गुंतवणूकदार विभागातून डाउनलोड केले जाऊ शकते.

रिमोट ई-मतदान कालावधी गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि रविवार, २९ सप्टेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. या तारखेनंतर आणि वेळेनंतर सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देऊ शकणार नाहीत. सभासदाने ठरावावर एकदा मत दिले की. नंतर त्यात बदल करण्याची परवानगी सदस्याला दिली जाणार नाही. मंगळवार. २४ सप्टेंबर २०२४ च्या कट–ऑफ तारखेनुसार सदस्यांचे मतदानाचे अधिकार कंपनीच्या पेड–अप इकिटी भाग भांडवलामधील त्यांच्या हिश्श्यांच्या प्रमाणात असतील. कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास तुम्ही पाठवू शकता tarmatcs@gmail.com वर कंपनी सचिवांना ई-मेल पाटवू शकता.

न्या सदस्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएमद्वा एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नाही ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही ते बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे प्रदान केलेल्या सुविधेद्वारे बैठकीत मतदान करू शकतील मर्यादित. मतदानाची सुविधा रजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिली जाईल.

र्डमेल पत्ते नोंदणी / अपडेट करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे: कंपनीचे सदस्य ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत ते ठढ- वर नोंदणी करू शकतात आणि नाव, डीपी आयडी/क्लायंट आयडी, पॅन, मोबाइल नंबर आणि ईमेल-आयडी यांसारखे तपशील देऊन नोंदणी प्रक्रियेचे अनुसरण करू शकतात. हे स्पष्ट केले आहे की ई-मेल पत्त्यांच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी, सदस्यांना त्यांच्या संबंधित डीपीकडे नोंदणी करण्याची विनंती केली जाते. भागधारकांना विनंती आहे की सेबी परिपत्रक क्रमांक SEBI/HO/MIRSD/MIRSD-POD 1/P/CIR/2023/37 दिनांक १६ मार्च २०२३ च्या तरतदींनसार (सेबी मास्टर परिपत्रक क्रमांकाचा भाग म्हणून समाविष्ट SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 दिनांक ७ मे २०२४), भौतिक स्वरूपात शेअर्से धारण करणाऱ्या सर्व भागधारकांना पॅन, नामांकनाची निवड, संपर्क तपशील (पिनसह पोस्टल पत्ता) देणे अनिवार्य आहे. आणि मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील आणि त्यांच्या संबंधित फोलिओ क्रमांकांसाठी नमुना स्वाक्षरी.

टॉरमॅट लिमिटेडकरिता सही/-

दिनांक: ७-९-२०२४

## रामसिंग्स् इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: L36100MH1981PLC024162 नोंदणीकृत कार्यालय : गाळा क्र. ६२, ६४, ६५, तळमजला, इमारत क्र.५, न्यू आशीर्वाद इंडस्ट्रियल प्रीमायसेस को-ऑप.सोसायटी लिमिटेड, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई -४०० १०४. दूर.: ०२२-४०१३६१००/६१०८७७७

ईमेल:compliance@ramasings.in,वेबसाइट:www.ramasings.in

## ४४ व्या वाषिक सवसाधारण सभचा सूचना व माहिता

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी परिपत्रके (''एमसीए परिपत्रके'') तसेच कंपनी कायदा, २०१३ च्याअन्य लागु तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ व परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी २/ पी/सीआयआर/२०२३/१६७, दि. ०७.१०.२०२३ यांच्या अनुपालनांतर्गत सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना रामसिंग्स् इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सभासदांची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'')सोमवार, दि. ३०.०९.२०२४ रोजी स. १०.३० वा. (व्हडीओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''व्हीसी''/''ओएव्हीएम'') माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

कंपन्याकायदा, २०१३चे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी - ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहणारे सभासद कोरमकरिता गणले जातील.

सभासदांद्वारे प्रॉक्सी नेमणे व मत देण्याची सुविधा सदर एजीएममध्ये उपलब्ध नसेल. वार्षिक अहवालाची पाठवणी:

## सभासदांनी नोंदघ्यावी की, एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांअंतर्गत ज्यासभासदांचे

ई-मेल पत्ते कंपनी / रजिस्ट्रारव ट्रान्सफर एजंट (आरटीए) वा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीज् (डीपी) कडे नोंद्वलेले असतील असा सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणाऱ्यासूचनेसमवेत वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल ई-मेलद्वारे पाठवण्यात आला आहे. सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट https://www.ramasings.in वर तसेच स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट वरही उपलब्ध आहे.

## १. ई-मेल पत्ते नोंदणीकृत/अद्ययावत करण्याचे स्वरूप:

कागदोपत्री स्वरूपातील ज्याभागधारकांनी आपले ई मेल पत्ते नोंदवलेले नसतील त्यांनी https://ivote.bigshareonline.com येथे तपशील पाठवून बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. कडे ते नोंदणीकृत/अद्ययावत करावेत. तुम्ही <u>ivote@bigshareonline.</u> <u>com</u> येथे ई–मेल पाठवू शकता किंवा १८०० २२ ५४ २२ वर संपर्क साधू शकता.

## २. ई-मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूप :

वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणाऱ्या सूचनेत व्ही सी वो एव्हीएम द्वारे सभेस उपस्थित राहणे व ई मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूप निर्देशित आहे ही मतदान द्वारे मत देण्याकरिताची लॉग इन सभासदांना ईमेल पत्ता यशस्वीरित्या नोंदणीकृत केल्यावर प्राप्त होईल. सूचनेमध्ये कागदोपत्री स्वरूपातील किंवा डीमॅट स्वरूपातील भागधारकांकरिता तसेच ज्यांनी आपले ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्यांच्याकरिता ई-मतदानाचे निर्देश

कंपनीचे सभासदांचे रजिस्टर मंगळवार, दि.२४.०९.२०२४ ते सोमवार, दि. .३०.०९.२०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहील.

ईमेल पत्ता नोंदणीकृत करण्यासंदर्भात काही शंका अस्लयास तुम्ही बिगशेअरसर्व्हिसेस प्रा. लि. (आरटीए) यांना https://ivote.bigshareonline.com येथे ई-मेल लिह ूशकता. तुम्ही ivote@bigshareonline.com येथे ई-मेल पाठवू शकता किंवा १८०० २२ ५४ २२ वर संपर्क साधू शकता.

कंपनी कायदा २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन त्या अंतर्गत संस्थापित नियम तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनयमन) २०१५ हे विनियमन ४४ अंतर्गत निर्धारित अंतिम तारीख अर्थात सोमवार दिनांक २३ सप्टेंबर २०२४ नुसार भागधारक असलेल्या सभासदांना कंपनीच्या एजीएममध्ये विचार विनिमय करावयाच्या विषयांवर मत देण्याची सुविधा कंपनी देत आहे. कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदी अंतर्गत तपशील खालील प्रमाणे आहे :

१. दूरस्थ ई-मतदान शुक्रवार, दि. २७.०९.२०२४ रोजी स. ९.०० वा.सुरू होईल व रविवार, दि.२९.०९.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. संपेल.

२. निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासदांचे रजिस्टर किंवा रजिस्ट्रारद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेले सभासदच केवळ मत देऊ सकतील. निर्धारित अंतिम तारखेस सभासद नसलेले सभासद मत देऊ शकणार नाही. अशा व्यक्तींनी सदर सूचना माहितीसाठी समजावी.

> रामसिंग्स् इंडस्ट्रीज लिमिटेड करिता पंकज हसमुखलाल जोबालिया

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०३६३७८४६

### ठिकाणः मुंबई दिनांक : ०६.०९.२०२४

Regd. Office: Gala No. 202, Krishna House, Shailesh Udyog Nagar, Opp. Nicholas Garage, Sativali Road, Waliv, Vasai (East), Thane - 401208

BOOK CLOSURE The Register of Members and Share Transfer Book of the Company shall remain closed from 23rd September, 2024 to 30th September, 2024 (both days inclusive)

E-VOTING The remote e-voting period commences on 27th September, 2024 (9:00 am) and ends on 30th September, 2024 (5:00 pm)

Pursuant to Sections 101 and 136 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the rules framed there under, the Notice convening the AGM along with

We request you to download a copy of the Annual Report of the Company fo

Date: 07 09 2024

RISHABH DIGHA STEEL AND ALLIED PRODUCTS LIMITED (CIN No: L15310MH1991PLC064563) Registered Office: 1, Floor-GRD, Plot-514B, Amar Kunj, R P Masani Road,

NOTICE OF 33rd ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

The voting facility shall also be made available at the AGM and Members attending the AGM who have

NSDL's website <a href="https://www.evoting.nsdl.com">https://www.evoting.nsdl.com</a>.

By order of the Board
For Rishabh Digha Steel And Allied Products Limited
Sd/
Mr. Ashok Maganial Mehta

जाहीर नोटीस

क्रमांक ४०१, ४था मजला, इमारत क्र. बी-१५, आनंद धाम शांती नगर को-ऑप, हौ, सो, लि.

सेक्टर ११, शांती नगर, मीरा रोड (पूर्व), ठाणे - ४०१ १०७ (यापुढे नम्द फ्लॅट म्हणून संदर्भित

केल जाईल) चे मालक होते. रहीम खान वजीर खान यांचे दिनांक ३०/०४/२०२४ रोजी निधन झाले.

आता त्यांचे कायदेशीर वारस १) साहिदा रहीम खान (पत्नी), २) फिरोज रहीम खान (मलगा), ३

नर खान रहीम खान (मलगा), ४) हमीदा अकबर सय्यद (विवाहित मलगी), ५) सय्यद

फेमिदाबीबी जाफर (विवाहित मलगी) आणि ६) वहिदा नसीर पठाण (विवाहित मलगी) हे आहेत.

१) साहिदा रहीम खान (पत्नी), २) हमीदा अकबर सय्यद (विवाहित म्लगी), ३) सय्यद

फेमिदाबीबी जाफर (विवाहित मलगी) आणि ४) वहिदा नसीर पठाण (विवाहित मलगी) नमद

सदनिके मधील त्यांचे अविभाजित हक्क सोडत आहेत व वरील नमूद सदनिका हि १) फिरोज

रहीम खान (मुलगा) आणि २) न्र खान रहीम खान (मुलगा)ह्यांच्या नावे करत आहेत. तर

कोणाचाही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी तो प्रकाशन तारखेपासन १५ दिवसांच्या आत.

एसडी/-

अॅड. श्री प्रभात गुप्ता. (बी.ए.एल.एल.बी.)

फ्लैट नंबर जी-९, ए/न्यु महावीर स्मृति, क्रॉस रोड नंबर ३ (उत्तर),

नवघर रोड, भयंदर (ई), जिला ठाणे ४०११०५.

एबी कॉर्प लिमिटेड

सीआयएनः यु९९९९९एमएच १९८७पीएलसी०४२०९७

नोंदणीकृत कार्यालयः ए/१०२, परिमल अपार्टमेंट, जुहू लेन, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८.

दुर.:०२२-२६१५४४५०, ई-मेल: mail@abcorp.in

३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना

आमची दिनांक २ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या पुर्वीचे पत्र व्यवहाराच्या पुढे सूचना देण्यात येत आहें की, एबं

कॉर्प लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एँजीएम) बाबत कळविण्यात येत

आहे. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एबी कॉर्प लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३६ वी वार्षिक सर्वसाधार

सभा (एजीएम) सोमवार,३० सप्टेंबर २०२४) रोजी स.११.३०वा. (भाप्रवे) एजीएम घेण्याच्या स्चनेत नमृद

विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) / अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम)

कंपनीची ३६ वी एजीएम कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी, त्यातील नियमाअंतर्गत आणि सहका

मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) लागू परिपत्रकानुसार घेण्यात येईल. लागू एमसीए परिपत्रकांच्या पुर्ततेनुसा

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवाल तसेच कंपनीच्या ३६ वी एजीएम

पेण्याच्या सचनेसह ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी / निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात केफि

टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड किंवा त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना

तसेच ज्यांची नावे ६ सप्टेंबर २०२४ रोजी सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहे त्यांना शुक्रवार ३० ऑगस्ट

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्य

नेयम २०, वेळोवेळी सुधारितप्रमागे कंपनीने रिमोट ई-वोटिंगसह (एजीएमपुर्वी) विद्युत स्वरुपाने (एजीएग

दरम्यान) त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांना ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. याकरिता कंपनीने विद्युत स्वरुपाने

मत देण्यासाठी अधिकृत ई-वोटिंग संस्था म्हणून सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड

(सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग सेवेमार्फत सुविधा दिलेली आहे. (रिमोट ई- वोटिंग) सदस्यांनी

कृपया नोंद घ्यावी की, ३६ वी एजीएमची सूचना सीडीएसएलच्या www.evotingindia.com आनि

वकील श्री प्रभात गुप्ता हयांचाशी खालील दिलेल्या पत्त्या वरती संपर्क करा

#### क्रेसांडा रेल्वे सोलूशन्स लिमिटेड (पूर्वीची क्रेसांडा सोल्युशन्स लिमिटेड म्हणून ज्ञात) हया जाहीर नोटीस ने सर्व लोकांना कळविण्यात येते की रहीम खान वजीर खान हे सदनिका

कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल७३१००एमएच१९८५पीएलसी०३७०३६ नोदणीकृत कार्यालयः फ्लॅट क्र. १२ए, 3रा मजला, दूतावास केंद्र, जमनालाल बजाज मार्ग, प्लॉट क्र. २०७, नरिमन पॉईंट, मुंबई- ४०००२१, महाराष्ट्र, भारत ई-मेल पत्ताः info@cressanda.com; Contact: + ११-८१६९२४५६७६ वेबसाइटः www.cressanda.com

Cressanda

३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, ई्-मत्दान माहिती आणि बुक क्लोजर दिनांक याविषयी सूचना येथे सूचित करण्यात येते की;

१ कंपनीची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/ इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स ('ओएव्हीएम') सुविधे द्वारे ३९ व्या एजीएमच्या सूचनेत नमुद केल्याप्रमाणे सर्व व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल. सूचनेसह वार्षिक अहवाल परवानगी असलेल्या पद्धतीने सदस्यांना पाठवण्यात आला आहे. दिनाक ६ सप्टेंबर २०२४ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) विषयी

सूचना पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.

एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकाच्या संदर्भात, दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी . संपलेल्या वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय विवरणासह ('वार्षिक अहवाल') ज्या सदस्याचे ईमेल आयडी दिनाक ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत कपनी/डिपॉझिटरी सहभागीदार नों दणीकृत आहेत, त्यांना ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल दिनाक ६ सप्टेंबर २०२४ रोजी ईमेलदारे पाठविला गेला आहे. ३९ व्या सर्वसाधारण सभेच्या सूचनेची प्रत्यक्ष प्रत आणि वार्षिक अहवाल सदस्यांना पाठवण्याची

आवश्यकता एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकाद्वारे रद्द करण्यात आली आहे. ' दिनाक २३ सप्टेंबर २०२४ च्या कट-ऑफ तारखेपर्यंत भौतिक स्वरूपात किंवा डिमॅटेरियलाइज्ड स्वरूपात समभाग असलेले सदस्य नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') च्या www.evoting.nsdl.com इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे ('रिमोट ई-मतदान') ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे सर्व व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. सर्व

सदस्यांना सूचित केले जाते की: ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्यानुसार व्यवसायाचे आदान-प्रदान इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे केले जोईल.

दूरस्थ ई-मतदान शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार

सकाळी ९.०० वाजता सुरू होईल. i दूरस्थ ई-मतदान रविवार, २९ सप्टेंबर, २०२४ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार

v ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान दूरस्थ ई-मतदानाद्वारे किंवा ई-मतदान प्रणालीद्वारे ई-मतदानासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ दिनांक २३ सप्टेंबर २०२४ आहे. ' कोणतीही व्यक्ती जी ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस ईमेलद्वारे पाठवल्या-नंतर आणि कट-ऑफ तारखेनुसार समभाग धारण केल्यानंतर कंपनीचे सदस्य बनते जसे की दिनाक २३ सप्टेंबर, २०२४ रोजी evoting@nsdl.co.in वर विनती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकता. तथापि, जर एखादी व्यक्ती दूरस्थ ई-मतदानासाठी एनएसडीएलमध्ये आधींच नोंदणीकृत असेल, तर विद्यमान युजरआयडी

आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो. vi एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे रजिस्ट्रार ऑफ मेंबर आणि शेअर ट्रान्सफर बुक २४

सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बद राहतील. vii ई-मतदान मॉड्यल एनएसडीएलदारे त्यानंतर मतदानासाठी निष्क्रिय केले जाईल आणि व्हीसी किंवा ओएव्हीएमच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या आणि मतदान न केलेल्या सदस्यांसाठी वार्षिक सर्वसाधारण समेदरम्यान पुन्हा उघडले जाईल केवळ तेच सदस्य, जे व्हीसी किंवा ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण समेमध्ये उपस्थित असतील आणि दरस्थ ई-मतदानादारे दरावावर मतदान केले नसेल आणि अन्यथा तसे करण्यास प्रतिबंधित नाहीत, ते वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे

मतदान करण्यास पात्र असतील 'iii ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कपनीच्या www.cressanda.com या संकेतस्थळावर, बीएसईच्या www.bseindia.com या संकेतस्थळावर,

एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. .ई-मतदान प्रणालीतून वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदानास उपस्थित राहण्याबाबत तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, तुम्ही मदत विभागांतर्गत https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध वारवार विचारले जाणारे प्रश्न ("एफएक्यू") आणि ई-मतदान नियमावलीचा संदर्भ घेऊ शकता किंवा खालील टोल फ्री क्र. १८००-१०२०-९९० वर संपर्क साधता येईल.

कंपनीच्या संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दूरस्थ ई-मतदान आणि ई-मतदानाची निष्पक्ष तसेच पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी जेसीए अँड कपनीचे भागीदार, प्रॅक्टीसिंग कंपनी सेक्रेटरी, श्री. चिराग जैन यांची छाननी अधिकारी म्हणून नियक्ती केली आहे. संचालक मंडळाच्या आदेशानुसार

ठिकाण : मुंबई

दिनाक : ६ सप्टेंबर २०२४ अरून त्यागी (संचालक)

सही/-डीआयएनः ०५१९५९५६

ठिकाण : मंबर्ड

मीतेश पुजारा

ठिकाण : मुंबई दिनांक: ०६.०९.२०२४

डीआयएन: ०२४०९७६

#### या उद्देशाकरिता विद्युत स्वरूपाने मत देण्याच्या पात्रता निश्चितीसाठी शुक्रवार २० सप्टेंबर २०२४ नों करण्यात आली आहे. नोंद तारखेला सदस्य नोंद पुस्तक किंवा लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्य व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंग गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४) रोजी स.९.०० वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि रविवार २९ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे समाप्त होईल. जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असत्त्यास आर्

शुक्रवार २० सप्टेंबर २०२४ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी

nelpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावे. सभेपुर्वी जर सदस्याने ई-वोटिंगने मत दिल्यास त्यास सभेत सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देता येणा नाही. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. रिमोट ई-वोटिंग आणि एजीएममध्ये ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीर

म्हणून मे. मनिष घिया ॲण्ड असोसिएटस्, कंपनी सचिव, मुंबई यांची नियुक्ती केली आहे.

ई-वोटिंग सविस्तर माहितीकरिता सदस्यांनी कृपया ई-मेलने पाठविलेले ३६ वी एजीएमच्या सचनेचा संदर्भ ञ्यावा, सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी एजीएम सूचनेचा संदर्भ घ्यावा. ई-वोटिंग प्रक्रियाबाबत काही तक्रारी असल्यास सदस्यांनी हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल आणि फ्रिकेंटली आस्वड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२/४३) कडे संपर्क करावा.

ज्या भागधारकांनी आरटीएकडे अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी einward.ris@kfintech.com वर ई-मेल पाठवून नोंद करून घ्यावेत. ई-वोटिंगबाबत काही तक्रारी असल्यास संपर्क श्री. राकेश दळवी (०२२ २३०५८५४२/४३) किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर मेल करावा.

एबी कॉर्प लिमिटेडकरिता सही/ राजेश यादव व्यवस्थापकीय संचालव